

सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी जलसंपदा या विकास शिर्षांतर्गत मुख्य लेखाशीर्ष २७०२ मागणी क्र. टी-५ व मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मागणी क्र.टी-६ या शिर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.पुनर्वि २०११/प्र क्र.३५४/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ९ नोव्हेंबर, २०११.

संदर्भ : जलसंपदा विभागाची नस्ती क्र.पीएलएन १०११/प्र.क्र.३२७/लपा-१


शासन निर्णय :- या निर्णयान्वये जलसंपदा या विकास शिर्षांतर्गत लेखाशीर्ष - २७०२ ३६९६ वरील महसूली खर्च तसेच लेखाशीर्ष ४७०१ बी-२६४ वरील भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता मागणी क्र.टी-५ खाली लेखाशीर्ष - २७०२ ३६९६, व लेखाशीर्ष २२२५ ३७३४ तसेच मागणी क्र.टी-६ खाली लेखाशीर्ष ४७०१ बी-२६४ व लेखाशीर्ष ४२२५ १११८ या अंतर्गत सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीचे सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात येत आहे. आदिवासी उपयोजनेतर्गत लेखाशीर्ष २७०२ ३६९६ खाली नाशिक जिल्ह्यातील बालदेवी प्रकल्प ल.पा (वि.सु) साठी रु. ४३.०८ लक्ष व कोणे प्रकल्प (वि.सु) साठी रु. ०.५२ लक्ष अशी एकूण रु. ४३.६० लक्ष तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच लेखाशीर्ष ४७०१ बी २६४ खाली नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्प (वि.सु) साठी रु. ७३.२७ लक्ष, मुकणे प्रकल्प (वि.सु) रु.९७.०८ लक्ष व काश्यपी प्रकल्प (वि.सु) साठी रु. १३२.०२ लक्ष अशी एकूण रु. ३०२.३७ लक्ष तरतूद पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

३. सदर तरतूद अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०११११०९१४१३२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे ४ दिशानुसार व नांवाने,



(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर (प्रत्येकी २ प्रती)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक

कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व ५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती (का.६)

ग्रामसु निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि-2011/प्र.क्र.354 का.6. दि. 9 मार्च 2011 अन्वये सन 2011-12 मधील खर्च भागवण्यासाठी पुनर्विनियोजन रकमा दर्शविणारे विवरणपत्र

(रु.हजाराने)

अ.क्र.	प्रधान शीर्ष/मोठा शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2012 पर्यन्तचा अपेक्षित खर्च	सन 2011-12 करिता अर्थसंकल्पीय तरतूद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रक्कम	पुनर्विनियोजन नंतरची रक्कम
1	2	3	4	5	6
	(अ) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रकमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी				
	योजनेतर्गत				
1	मार्गणी क्र.टी-5 (01) (02) स्वच्छाधान अनुदान (विस्तार व सुधारणा) (2702 3696) 31-महाप्यक अनुदान (यत्नंतर)	52600	52600	0	52600
	दि. 9/11/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	56960	52600	4360	56960
2	मार्गणी क्र.टी-6 (01) (01) मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (4701 वी 264) 53- मोठी बांधकामे	110511	110511	0	110511
	दि. 9/11/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	140748	110511	30237	140748
	(ब) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कमी रकमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी				
	योजनेतर्गत				
1	मार्गणी क्र.टी-5 (01) (14) दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबांना दुभत्या जनावरांचे वाटप (2225 3734) 31-महाप्यक अनुदान (यत्नंतर)	200000	200000	0	200000
	दि.23/09/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	197400	200000	2600	197400
	दि.11/10/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	165400	197400	32000	165400
	दि. 9/11/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	161040	165400	4360	161040
2	मार्गणी क्र.टी-6 (02) (06) आश्रमगळेच्या इमारती बांधणे (4225 1118) 53. मोठी बांधकामे	200000	200000	0	200000
	दि. 9/11/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	169763	200000	30237	169763

(Handwritten Signature)

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी